VIRYA RESOURCES LIMITED

(FORMERLY GAYATRI TISSUE AND PAPERS LTD) (CIN NO: L45100MH1987PLC042141)

Dt: 23.09.2022

The Secretary Listing Department BSE Limited Department of Corporate Services, Phiroz Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement

Ref: Company Name: Virya Resources Ltd (formerly known as Gayatri Tissue Papers Ltd) Scrip code:

512479

Pursuant to Regulations 47 and 30 read with Schedule III, Para A and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and MCA Circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020, please find enclosed copies of our "Notice to Share Holders" intimating the details of notice of 36th Annual General Meeting, Book closure and remote e-voting which was published News Papers.

This is for your information and records.

Thanking you

Yours faithfully, For Virya Resources Limited (formerly known as Gayatri Tissue & Papers Ltd)

V V Subrahmanyam Director Din 01029479

Encl: as above

Regd. Office: 16/37, Siddarhta Nagar No.5, Near Prabodhan Krida Bhawan, Siddhartha Nagar, Goregaon (west) Mumbai – 400104, Maharashtra Corp. Office: B-1 TSR Towers, 6-3-1090, Raj bhavan Road, Somajiguda, Hyderabad – 500082 Telangana, Ph. No: 040 49538120

शोध घेऊनही सापडलेले नाही. जर कोणीही, मयत यांचे कायदेशीर वारस म्हणन त्यांच सदर फ्लॅट संदर्भात वारसाहक किंवा अन्यथा कोणत्या स्वरूपातील कोणताही हक, नामाधिकार, दावा किंव हितसंबंधाचा दावा असेल तर त्यांनी आपले दाव्यासंदर्भात समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह सदरह सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ०७ दिवसांच्या जात खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या खालील नमद कार्यालयात याची लेखी स्वरूपात माहिती द्यार्व अन्यथा अणा व्यक्तीचा कोणताही टावा जर कोणता असेल, तर तो सोडुन दिला असल्याचे मानले जाईल आणि माझे अशीलांवर बंधनकारक राहणार नाही. सही/- डॉ. प्रवीण वी. मेहता

सीएचएस लि. यांचे द्वारे श्रीमती स्टेला परेरा यांचे नावे

जारी केलेले मूळ वितरण पत्र दिनांक ०३.०२.१९९०

दहे गहाळ झालेले आहे / हरविले आहे आणि खु

ऑडव्होकेट हायकोर्ट ६०१-२/९ए, अलिका नगर, लोखंडवाला टाउनशिप, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१ ठिकाण : मुंबई दिनांक : २३.०९.२०२२

विर्या रिसोर्सेस लिमिटेड

(पूर्वीचे नाव गायत्री टीश्श्यु अँड पेपर्स लि.) नों. का.: १६/१३७, सिद्धार्थ नगर क्र. ५, प्रबोधन क्रिडा भवन जवळ, सिद्धार्थ नगर,

गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४. सीआयएनः एल४५१००एमएच१९८७पीएलसी०४२१४१

३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसाठी पुरकपत्र

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत शुक्रवार ३० सप्टेंबर, २०२२ रोजी सं. ४.०० वा. व्हावयाच्या कंपनीची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बोलावण्यासाठी सभासदांना पाठवलेल्या ३० ऑगस्ट, २०२२ दिनांकित सूचनेच्या संदर्भात हे आहे. कंपनीच्या सभासदांना पाठवलेली सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या तरतुदी सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुपालनांत आहे.

कँड्रा विनोटो सलीम आणि श्री. सुखदेव सिंग यांची नियुक्ती केली आहे. सातत्व राखण्याच्या दृष्टीने व वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नियक्तीस मंजरी मिळण्यासाठी व्हीआर इंटीग्रेटेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रा. लि., कंपनीचे एक कॉर्पोरेट भागधारक यांनी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १६० अन्वये एक सूचना दिली आहे.

त्यानुसार, श्री. कॅड्रा विनोटो सलीम (डीआयएनः ०९७३७५३१) आणि श्री. सुखदेव सिंग (डीआयएन ०८६२३१८०) यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव हे ३० ऑगस्ट, २०२२ च्या सूचनेच्या पुरकपत्रातील बाब क्र. १ व ५ मधील विशेष कामकाज म्हणून विषय पत्रकेतील अतिरिक्त विषय असतील

नामांकन आणि पारिश्रमिक समिती व कंपनीचे संचालक मंडळ यांनी १७ सप्टेंबर, २०२२ रोजी झालेल्य त्यांच्या संबंधित बैठकींमध्ये, अधिनियमाच्या कलम १६० अंतर्गत वरील सभासदांकडून प्राप्त झालेली सूचना काळजीपूर्वक वाचल्यावर आणि श्री. कँड्रा विनोटो सलीम (डीआयएन: ०९७३७५३१) आणि श्री मुखदेव सिंग (डीआयएनः ०८६२३१८०) यांच्या नियुक्तीची ठाम शिफारस केली.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ च्या अनुषंगाने निवेदनासह अतिरिक्त विषय बाब क्र. ४ व ५ साठी ३६व्या एजीएम च्या सचनेसाठीचे परकपत्र. ज्यांचे ईमेल ॲडेसेस कंपनी /रजिस्टार ॲंड शेअर टान्स्फर एजंट, म्हणजेच व्हेंचर कॅपिटल अँड कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंटस् प्रा. लि. कर्ड नोंदवले अशा कंपनीच्या . सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आधीच पाठवले आहे. सूचनेचे सदर पुरकपत्र, कंपनीची वेबसाईट www.viryaresources.com, स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईंट www.bseindia.com येथे आणि सीडीएसएलची वेबसाईट www.evoting.cdsl.com येथे गुंतवणुकदारांच्या माहितीसाठी उपलब्ध आहे. सचनेचे परकपत्र हे कपंनीच्या सभासदांना वितरित केलेल्या ३० ऑगस्ट. २०२२ दिनांकित सचनेचा

प्रस्तावाची पार्श्वभुमी आणि नामांकन व पारिश्रमिक समितीचा दृष्टीकोण तसेच त्यावरील कपंनीच्या नंचालक मंडळाचा विचार स्पष्ट करण्याकरिता ३६व्या एजीएमच्या सूचने पुरकपत्राला जोडलेल्या अधिनियमाच्या कलम १०२ ला अनुसरुन च्या निवेदनाकडे सभासदांचे लक्ष विशेषकरुन वेधण्यांत येत

अशा रितीने. सभासदांनी कपया ध्यानांत ठेवावे आणि ३०.०९.२०२२ रोजी घेण्यांत येणाऱ्या ३६ व्य

एजीएम साठी एकतर रिमोट ई-व्होटींगने किंवा सभेत ई-व्होटींगने त्यांचे मत द्यावे. गिधारकांच्या निदर्शनास हे आणून देण्यांत येते की, बुक क्लोजर आणि रेकॉर्ड डेट खालीलप्रमाणे आहेत

रिमोट ई-व्होटींग साठी पात्र सभासद एजीएमच्या कारणास्तत ठरवण्याच्या कारणास्तव खालील कालावधीत रिमोट ई-व्होटींग सविधा उपलब्ध असेल रिमोट ई-व्होटींग ची सुरुवात रिमोट ई-व्होटींग ची समाप्ती २६.०९.२०२२ (स. ९.०० वा.) सोमवार २९.०९.२०२२ (सं. ५.०० वा.) गुरुवार

> संचालक मंडळाच्या आदेशावरु-विर्या रिसोर्सेस लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव गायत्री टीश्श्यु अँड पेपर्स लि.) व्ही व्ही सुब्रह्मण्यम

बुक क्लोजर २६.०९.२०२२ ते २९.०९.२०२२

ठिकाणः मंबई संचाल व दिनांकः २१.०९.२०२२ डीआयएन: ०१०२९४७९

INDIA RESURGENCE ARC PRIVATE LIMITED

रेकॉर्ड डेट २१.०९.२०२२

A Piramal Enterprises & Bain Capital Credit Partnership

IndiaRF

3rd Floor, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013 T: 022-68608500 / 68608501.CIN: U67190MH2016PTC272471 –IV−ए (नियम ८(६) ला परंतुक

१३(२) सूचना दिनांक मिळकतीचे तपशील कब्जाचे स्वरुप राखीव किंमत इसारा अनामत बोली आणि इअर ई-लिलावाची

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. ज्याचे तपशील खाली दिलेले आहेत त्या सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार व जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, इंडिया रिसर्जन्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड (इंडिया आरएफ/तारणी धनको) कडे गहाण/भारग्रस्त असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मिळकत जिचा कब्जाइंडिया आरएफ/तारणी धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला ती परिशिष्टांत वर्णन केलेल्या संक्षिप्त तपशिलानुसार 'जसे आहे जेथे आहे तत्वाने' 'जसे आहे जे आहे तत्वाने' आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्वाने' विकली.

क्र.	कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे नाव	आणि सूचने नुसार थकीत*	HWAMIN INTER	आणि तारीख	(IGHA FAMI	रक्कम (इअर)	सादर करण्याची अंतिम तारीख	तारीख आणि वेळ
٤.	राहुल एअर सर्व्हिसेस प्रा. लि., रवी एन. अय्यर, वर्षा रमेश शर्मा	 १३(२) सूचना दिनांक १३.०२.२०१८ धकबाकी - रु. ४,७९,४९,४९१.३० 	संपूर्ण १० वा मजला (फ्लॅट क्र. ०१ आणि ०२) मोजमापित १०८०.३९ चौरस फूट चटई क्षेत्र येथे अन्नपुर्णा, १२ वा रोड, चेंबूर, मुंबई	सांकेतिक कब्जा ०३.१२.२०२० रोजीस	रु. ३,०८,००,००० (रु. तीन कोटी ऐंशी लाख मात्र)	ह. ३०,८०,००० (ह. तीस लाख ऐंशी हजार मात्र)	११.१०.२०२२ रोजीस संध्याकाळी ६ पर्यंत	१२.१०.२०२२ दु. १२ पासून
२.			संपूर्ण ११ वा मजला (फ्लॅट सह टेरेस) मोजमापित १०८२.६४ चौरस फूट चटई क्षेत्र येथे अन्नपुर्णा, १२ वा रोड, चेंबूर, मुंबई		रु. २,४१,००,००० (रु. दोन कोटी एके– चाळीस लाख मात्र)	रु. २४,१०,०००(रु. चौवीस लाख दहा हजार मात्र)	११.१०.२०२२ रोजीस संध्याकाळी ६ पर्यंत	१२.१०.२०२२ दु. १२ पासून
₹.			संपूर्ण १२ वा मजला (फ्लॅट सह टेरेस) मोजमापित ६७८.९९ चौरस फूट चटई क्षेत्र येथे अजपुर्णा, १२ वा रोड, चेंबूर, मुंबई		रु. १,६३,००,००० (रु. एक कोटी त्रेसष्ट लाख मात्र)	ह. १६,३०,००० (ह. सोळा लाख तीस हजार मात्र)	११.१०.२०२२ रोजीस संघ्याकाळी ६ पर्यंत	१२.१०.२०२२ दु. १२ पासून
8.	सुबोध परिधान बीआर अपेरल्स प्रायव्हेट त्रिमिटेड दीपा निलेश व्होरा, विकास रामजी व्होरा, विकास रामजी व्होरा, निलेश रामजी व्होरा	१३(२) सूचना दिनांक - १३.०२.२०१८ • अकबाकी - रु. ५,४७,५२,२३४.१८ १३.०२.२०१८ रोजीस	इंहस्ट्रीअल युनिट येथे मंत्रेनाईन १ ला आणि २ रा मजला, मोज ६,१०० चौर्स पट्ट (बिटट अप क्षेत्र) इमारत क्र. २ आणि ३/जे, युनिव्हर्सल इस्टेट प्रिमावस्स को- ऑपरेटीव्ह सोमायटी लिमिटेड, मोगरागाव रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६५ विकास रामजी बोरा आणि निलेश रामजी बोरा यांच्या मालकीचे	प्रात्यक्षिक कब्जा ०६.११.२०१९ रोजीस	रु. ५,३२,००,००० (रु. पाच कोटी बत्तीस लाख मात्र)	रु. ५३,२०,००० (रु. त्रेपन्न लाख वीस हजार मात्र)	११.१०.२०२२ रोजीस संध्याकाळी ६ पर्यंत	१२.१०.२०२२ दु. १२ पासून
ч.			 चलंट क्र. २०२, सारचारी अपार्टमेंट सीएचएस, गोज. च्हर, १५ चौसर पूर (चर्ड्ड केंग्र), डॉ. एस गायाकृष्णम मार्ग लगत. अंधेरी पूर्व, मुंबई ४०००६६, विकास समजी चोग आणि बेला विकास वोग्डण माराजिलेंड चलंट क्र. ३०२, सारचारी चलंट क्र. ३०२, सारचारी इं. एस गायाकृषण मार्ग लगत. अंधेरी पूर्व, मुंबई ४०००६६, विकास सामजी चोग आणि बेला विकास सामजी चोग आणि बेला 	सांकेतिक कब्जा ३१.०१.२०२२ रोजीस	ह. ३,३६,००,००० (ह. तीन कोटी छत्तीस लाख मात्र)	ह. ३३,६०,००० (क. तेहतीस ताख साठ हजार मात्र)	११.१०.२०२२ रोजीस संध्याकाळी ६ पर्यंत	१२.१०.२०२२ दु. १२ पासून

*प्रयोज्य असेल असे पुढील व्याज, प्रदानाच्या आणि त्याची रोकड होण्याच्या तारखेपर्यंत आलेले अनुषांगिक परिव्यय, खर्च, आकार इ. सह एकत्रित . स्थातरणी धनकोच्या सर्वोत्तम माहितीनसार वर कोष्टकात वर्णन केलेल्या भाराव्यातिरिक्त स्थावर मिळकतीवर कोणतेही भार नाहीत. स्थावर मिळकतीच्या भार, हक्का संदर्भात इच्छक बोलीदारांनी स्वतः योग्य पडताळणी करून घ्यावी. कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही प्रकारे जवाबदार नसर्त

अटी आणि शर्तीः ई-लिलाव/बोली फक्त ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत वेबसाईट https://www.bankauctions.in वरून होईल. ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्याआर्ध

तपशिलवार अटी आणि शर्तींसाठी वेबसाईट पाहण्याचा सल्ला बोलीदारांना देण्यांत येतो.

दिलेल्या लिलावाच्या तारखेस किंवा त्यापूर्वी प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ मुलाखत वेळ ठरवून मिळकत आणि मिळकतीचे दस्तावेज पाहता येतील मिळकत राखीव किंमती (राकि) खाली विकली जाणार नाही आणि त्यानसार भाग घेणाऱ्या बोली दारांना राखीव किंमती (राकि) पेक्षा जास्त बोली लावण्या मे. ४ क्लोजर ह्या लिलाव घेणाऱ्या एजन्सीकडून विनिर्दिष्टीत केल्याप्रमाणे लिलाव प्रक्रियेत ते त्यांचे प्रस्ताव वाढवू शकताव

इच्छक बोलीदारांना बोली सादर करण्याच्या अंतिम तारीख आणि वेळेपुर्वी त्यांची इसार अनामत रक्कम (इअर) **इलेक्सा रिझॉल्युशन ॲडव्हायजर्स एलएलपी, इंडिया आरएफचे** रितसर प्राधिकृत सेवा पुरवठादार यांच्याकडे त्यांच्या एडब्ल्युएफआयएस, युनिट नं. ३०४, ३ रा मजला, अदानी इन्स्पायर बीकेसी, जी ब्लांक, वार्टु कुलो संकुल मुंबई – ४०००५१ येथील कार्यालयात मुंबई येथे मध्ये इंडिया रिसर्नन्स एआरसी ट्रस्ट ॥, मुंबई येथे देय च्या नाये डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस/पे ऑर्डर मार्फत सादर करावी लागेल. एचडीएफर्सी बँक लिमिटेड अकाऊंट नंबर – ५७५००००३४०६९९, आयएफससी कोड : HDFC0000060. कृपया नोंद घ्यावी की, इअर रक्कमचे चेक स्वीकारण्यात येणार नाही.

इच्छुक बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी **थ्री. हर्षवर्धन कदम (मोबाईल क्र. ९८१९०५८००३/ harshwardhan.kadam@indiarf.com)** यांचेकडे पुढील दस्तावेजांची प्रत सादर करावी.

इअर रकमेसाठी डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटी/पे ऑर्डर तपशिलांची छायाप्रत,

बी) केवायसीज व पॅन कार्ड, व्होटर आयडी कार्ड/डायव्हींग लायसन्स/पासपोर्ट/आधार कार्ड इ. सारख्या पत्ता पुराव्याच्या स्व-साक्षांकित छायाप्रती सी) बोलीदारांचे नाव, संपर्क क्र. पत्ता, ईमेल आयडी

डी) इअर च्या ऑनलाईन परताव्यासाठी बोलीदारांचे खात तपशील

बोलीदारांनी नोंदणी केल्यावर (एक वेळची), इच्छुक बोलीदार वेब पोर्टल वर उपरोक्त दस्तावेजांचे तपशील अपलोड करू शकतात इच्छक बोलीटारांनी त्यांची नावे पोर्टल https://www.bankauctions.in वर नोंदवन त्यांचे विनामत्य यजर आयडी व पासवर्ड मिळवावेत. लिलाव घेणारी एजन्मी/सेवा पुरवठादार म्हणजेच मे. ४ क्लोजर, हैद्राबाद, हेल्पलाईन क्र. ०८१४२०००६२/६५/६६, ईमेल : info@bankauctions.in, संपर्क व्यक्ती : यु सुब्बराव ८१४२००००६१, ईमेल : subbarao@bankauctions.in कड्न ई-लिलावावरील ऑनलाईन प्रसिक्षण घेण्याची जबाबदारी संभाव्य बोलीदारांवर असेल आणि मिळकती संबंधातील कोणत्याही चौकशीसाठी सोमवार ते शनिवार कामाच्या वेळेमध्ये प्राधिकृत अधिकाऱ्यांशी (आधी तपशील दिलेले) संपर्क साधता येईल. कोणत्याही इंटरनेट नेटवर्क समस्येसाठी प्राधिकृत अधिकारी/तारणी धनको किंवा लिलाव घेणारी एजन्सी जबाबदार नसतील आणि इच्छुक बोलीदारांनी सुनिश्चिती करावी की, ई-लिलाव कार्यक्रमात सहभागी

केवळ वैध केवायसी, पत्ता पुरावा, युजर आयडी/पासवर्ड धारण करणारे व इंडिया रिसर्जन्स एआरसी टुस्ट ॥ च्या नावात वरील पैकी कोणत्याही पद्धतीने इअरचे खात्रीशीर प्रदान केलेले

ऑनलाईन आपापसात बोली मध्ये बोलीदार त्यांची बोली रक्कम बोली वाढीची रक्कम (लिलाव घेणारी एजन्सी म्हणजेच मे. ४ क्लोजर ने कळवलेली) किंवा तिच्या पटीत वाढव शकतात. जर्ड ई-लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अखेरच्या ५ मिनिटांत बोली लावली तर समाप्तीची वेळ आपोआप ५ मिनिटांनी वाढेल (ई-लिलाव प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येव वेळी) अन्यथा आपोआप समाप्त होईल. ई-लिलाव प्रक्रियेच्या समाप्तीस जे बोलीदार सर्वोच्च बोली रक्कम (राखीव किंमतीखाली नसलेली) सादर करतील त्यांना लिलाव घेणाऱ्या एजन्सी जन्यन जानजान नाम तहरा. इन्हारण त्राक्रम जानमाताच जालात्त्र स्वाच्य जाता एकम (राज्यन क्लावाजात नत्तरात) ताद्र कराता पना तराव वनाचा रजन्य कडून सर्वोच्च बोलीदार म्हणू घोषित केले जाहेत, दसावोच आणि अन्य माहितीयो पडाताव्यों कित्यावर प्राधिकृत अधिकारी त्यानंतर यशस्वी बोलीदार म्हणून अशा सर्वोच्च बोलीदारांना घोषित करतील आणि तारणी धनकोंची मंजुरी देण्याअधीन त्यांच्या नावे विक्री निश्चीत करतील.

लारात्राता याचार कराति जाग रात्रा वकावा गुरा द्रयाजयात पाय नाया युक्त करात उरताय करात है। १०. अंशिक विक्री मोबदल्या पोटी यशस्वी बोलीदारांची इअर ताब्यात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत केली जाईल. इअर वर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. ११. यशस्वी बोलीदारांना वर सांगितलेल्या खात्यात तारणी धनकोच्या नावात विक्री निश्चितीच्या तारखेस किंवा जास्तीत जास्त पुढील कामाच्या दिवसापूर्वी विक्री किंमतीची २५% रककम . (आधी जमा केलेल्या इसारा रकमेस धरून) ताबडतोब प्रदान करावी लागेल. उर्वरित ७५% विक्री किंमत विक्री निश्चितीच्या १५ व्या दिवसापूर्वी किंवा जास्तीत जास्त तीन महिने पर्यंत खरेदीदार व तारणी धनको यांच्यात लेखी मान्य होईल अशा वाढीव मुदतीत प्रदान करावी लागेल.

१२. वर्रील विहीत मुदतीत प्रदाना कसुर केत्यास खरेदीदारांनी जमा केलेल्या रकमा तारणी धनकोकडून जम केल्या जातील आणि तारणी धनको मिळकतीच पुनर्विकी करतील. कसुरवार खरेदीदारांचे मिळकतीवरील सर्व दावे आणि अधिकार सोडावे लागतील.

. एकदा का वरील प्रदानाच्या शर्तींचे पालन झाले की, खरेदीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी स्थावर मिळकतीच्या विक्रीचे प्रमाणपत्र जारी करतील

१४. खरेदीदारांना प्रयोज्य मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क/हस्तांतरण आकार, शुल्क इ. आणि त्याचप्रमाणे मिळकतीशी संबंधित कोणालाही देय सर्व वैधानिक/बिगर वैधानिक देणी, १५. प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वतःच्या स्वेच्छेने कोणतीही पूर्व सुचना न देता व कोणतीही कारणे न देता कोणतीही बोली स्विकारू किंवा फेटाळ शकतात. ई-लिलाव तहकुबी/पूर्व

१६. बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्याच्या व ई-लिलावात सहभागी होण्याच्या आधी https://www.bankauctions.in 😇 च्या वेब पोर्टलवर उपलब्ध ई-लिलाव प्रक्रियेच्य

१७. विशेष सुचना: शेवटच्या क्षणी बोली लावणे टाळावे. कोणतीही तांत्रिक समस्या/वीज किंवा इंटरनेट बंद होणे इ. साठी तारणी धनको किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अश

आकस्मिक परिस्थितीला टाळण्यासाठी बोलीदारानी कृपया खात्री करून घ्यांची की ते तांत्रिक दृष्ट्या तयारीत आहेत व त्याच्याकडे पांचर सप्लाय बॅक-अप इ. सारखे सर्व पर्याय असेल, जेणे करून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करता येईल व यशस्वीपणे ऑनलाईन आपापसातील बोलीत सहभागी होता येईल.

१८. येथे वर दिलेल्याशी विसंगत काहीही असले तरी जर कर्जदारांनी जाहीर लिलावासाठीच्या ह्या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळ संपूर्ण प्रदानाच्या तारखेपर्वंत गणलेल्य पुढील व्याजासह थकबाकी रक्कम प्रदान केली तर सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(८) च्या बाबतीत, तारणी धनको भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्री दूरे तारणमर

प्राधिकृत अधिकारी दिनांक : २०.०९.२०२२

इंडिया रिसर्जन्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, एअरटेक प्रा.लि. हे याखालील नमुद सर्विस इंडस्ट्रीअल युनीटचे मालक आणि नोंदणीकृत कार्यालय येथे २०/७, साईट खत, साहिदाबाद इंडस्ट्रीअल क्षेत्र, गाझियाबाद, उत्तर प्रदेशे-२०१०१० यांनी सर्व भारांपासून मुक्त स्पष्ट पणनयोग्य नामाधिकारासह माझ्या अशीलांना सदरची विक्री करण्याचे मान्य केले आहे.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना येथे खालील परिशिष्टामध्ये मिळकतीमध्ये किंवा करिता कोणाताही दावा किंवा हितसंबंध जसे की, विक्री, विकास हकाची मंजुरी, अदलाबदल, गहाण, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक, कुळवहिवाट, ताबा, जप्ती, परवाना, भाडेपट्टा, -प्रारणाधिकार, प्रभार, सुविधाधिकार, भोगवटा हक्क किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर लिखित मला तशा दावा किंवा हितसंबंधाच्या कागदोपत्री पूराव्यासह माझे कार्यालय येथे कार्यालय क्र. ११, तळमजला, ॲटलास बिझनेस सेंटर, फोर्ट चेंबर्स लगत, टामारिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००२३ येथे या गरखेपासून चौदा दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजण्यात येईल की, तेथे कोणताही तसा दावा किंवा हितसंबंध अस्तित्वात नाही आणि/किंवा की सदर त्यागित समजले जाईल आणि व्यवहाराची प्रक्रिया केली जाईल.

येथे वरील उल्लेखित परिशिष्ट:-गेरगाव विभागाच्या सी.एस. क्र. १५५१ धारक प्लॉट क्र. ए वर उभारित ५५, गावदेवी रोड, मुंबई-४००००७ येथे स्थित प्लाझा पंचशील -इमारतीच्या १) तळ मजल्यावरील युनीट क्र. जी-४० मोजमापित ३४३.३७ चौ.फु. चटई क्षेत्र, २) तळ मजल्यावरील युनीट क्र. जी-४१ मोजमापित ३४३.३७ चौ.फु. चटई क्षेत्र, ३) बेसमेंटमधील युनीट क्र. बी-३१ मोजमापित २३०.३५ चौ.फु. चटई क्षेत्र, ४) बेसमेंटमधील युनीट क्र. बी-३२ मोजमापित २३०.३५ चौ.फु. चटई क्षेत्र असलेले सर्विस इंडस्ट्रीअल युनीट्स दिनांक २२ सप्टेंबर २०२२

> सही / –शरद वाकचौरे खरेदीदाराकरिता वकील

आणि श्रीम. डायना लोबो (मालक) यांनी आमच्या अशिलांना त्यांची जागा विशेषत: खाली लिहिलेल्या सचीमध्ये वर्णन केलेली सर्व भारांपासन मुक्त असलेली विकण्यास सहमती दर्शविली आहे. विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेटवस्तू, ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, सविधाधिकार, हस्तांतरण या मार्गाने लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या जागेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा त्यावर कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती. भाडेकरार. पोट-भाडेकरू, मृत्यूपत्र, उत्तराधिकार, परवाना, देखभाल, लिस-पेंडन्स, कर्ज, अग्रिम, धारणाधिकार, तारण, आदेश, निर्णय किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे जारी केलेले किंवा जारी केलेले, कर किंवा महसूल किंवा वैधानिक अधिकारी, संलग्नक, सेटलमेंट किंवा अन्यथा काही असल्यास, ५ वा मजला, दुर्गा चेंबर्स, ४०, वॉटरफील्ड रोड वांदे (पश्चिम) मंबई-४०००५० येथे खाली स्वाक्षरीकर्त्याना या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत ते लेखी कळवणे आवश्यक आहे, अन्यथा, असे गृहित धरले जाईल की कोणतेही दावे अस्तित्वात नाहीत आणि ते. जर असतील तर ते माफ किंवा सोडलेले मानले जातील आणि आमचे अशिल पीमायसेस खरेदी करण्यास पुढे जातील. वर संदर्भित केलेली सची •

सार्वजनिक सूचना

यादारे सचना देण्यात येत आहे की. श्री. नील लोबो

(अ) सातव्या मजल्यावर ७१ चौरस मीटर कार्पेट क्षेत्रफळ असलेले निवासी फ्लॅट क्र. ७०२ आणि ''देव छाया'' या नावाने ओळखल्या जाणाऱ् या इमारतीमधील एक कार पार्किंगची जागा क्र. ११., सी.टी.एस. ई/८९० शी संबंधित, प्लॉट क्र. ७३ मापित ६०२.८ चौरस मीटर किंवा त्याच्या आसपासचे मोजमाप, गाव वांद्रे-पू, २ रा हसनाबाद लेन सांताकझ (पश्चिम). मंबई -४०००५४ येथे स्थित. नोंदणी जिल्हा आणि मंबई शहर आणि मंबई उपनगरातील उपजिल्हा आणि

(ब) देव छाया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी . लिमिटेड द्वारे जारी केलेले दहा संपूर्ण पेड-अप शेअर्स प्रत्येकी पन्नास रुपये, दिनांक १ फेब्रुवारी, २०१८ रोजी शेअर प्रमाणपत्र क्र. १४ अंतर्गत धारण विशिष्ट क्रमांक १३१ ते १४० (दोन्ही समावेशी). मुंबई दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी.

> सही/-प्रांजल दवे ग्रेडीया साल ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर

> > ठिकाण : मुंबई

करण्यात आलेली नाही.

फॉर्म क्र. एसटीके - ५ ए सार्वजनिक सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २४८ च्या उपकलम (१) आणि उपकलम (४) च्या नुसार आणि कंपनीच्या नियम २०१६ च्या (कंपन्यांची नावे कॅपन्यांच्या रजिस्टरमधून काढून टाकणे) नियमांचे दूसरे उपबंध नियम ७ (१) नुसार नियम

भारत सरकार कॉर्पोरेट व्यवसाय मंत्रालय कंपन्यांचे रजिस्टार ऑफिस

१००, 'एवरेस्ट' बिल्डिंग, मरीन ड्राईव्ह मुंबई - ४०० ००२ (महाराष्ट्र) जाहीर सूचना क्रमांक. ROC/2022/STK 5A/2022 तारीख: १४/०९/२०२२

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २४८ (१) अंतर्गत कंपन्यांची नावे काढून

टाकण्याच्या बाबतीत, कंपन्यांचा तपशिल खालील प्रमाणे: १.सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनी निबंधक ह्यांना ह्यांच्याकडे, कंपन्या ज्यांची नावे http://www.mca.gov.in/content/mca/global/en/dataand-reports/rd-roc-info/public-notices.html#. वर असलेल्या सूची

मध्ये आहेत त्यांच्यासाठी पर्याप्त कारणे आहेत. जाहीर सूचना एसटीके-५, कंपनी

कायदा २०१३ च्या कलम २४८ (१) अंतर्गत आरओसी मुंबई महाराष्ट्र. मेमोरॅंडमच्या सदस्यांनी कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भरण्यासाठी घेतलेली सबस्क्रिप्शन अदा केली नाही आणि कलम १० च्या उपकलम (१) अंतर्गत कंपनी स्थापन केल्यापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत यासंबंधीची घोषणा दाखल

आणि, म्हणून, या सूचनेच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत विरुद्ध कारण दर्शविल्याशिवाय, उपरोक्त नमूद केलेल्या केपन्याची नावे कंपन्यांच्या रजिस्टरमधून काढून टाकणे / काढण्याचा आणि ती विसर्जित करण्याचा प्रस्ताव आहे.

२. कंपनीच्या रजिस्टरमधून प्रस्तावित कंपनीची नावे काढून टाकण्यास/हटवण्यास आक्षेप घेणारी कोणतीही व्यक्ती ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून तीस दिवसांच्या आत वर नमूद केलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर आपला आक्षेप पाठवू शकते.

> सही/-(बेणुधरमिश्रा (आय.सी.एल.एस) रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई, महाराष्ट

> > प्रपत्र क्र. ३

निशाणी क्र. १०

(रेग्यलेशन १५ (१)(ए)/१६(३) पहा)

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई- ४०० ७०३

खटला क्र. : ओए/१९२/२०२१ ऑक्टच्या कलम १९ च्या उपकलम (४) सहवाचता कर्ज वस्**ली न्यायाधिकरण(प्रक्रीया)**

> स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध रघुनाथ नबाजी काळे

?) रघुनाथ नबाजी काळ, अपार्टमेंट क्र. ४, तळ मजला, सुयोग अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन इमारत क्र.

गिएल-५बी/१२, प्लॉट क्र. १/२० सेक्टर १, गेट क्र. १२४/१,२,३, १२२/३,४,५, ११९/१,२,३ ११३, ११७, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, रायगड, महाराष्ट्र-४१०२०६ २) रवींद्र रघुनाथ अभंग प्लॉट क्र. ५बी/९/८, सेक्टर १, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, रायगड, महाराष्ट्र-

3) अनंत बलराम शेळके प्लॉट क्र. ५बी/९/८. सेक्टर १. खांदा कॉलनी. नवीन पनवेल. रायगड महाराष्ट्र-४१०२०६

समन्स

न्याअर्थी, वरील नमूद ओ. ए./१९२/२०२१ नामदार पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **१२.०४.२०१९** रोजी सचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कपावंत होऊन रु. १६३२३०६.६५/- च्या कर्जाच्या वसलीसाठी नुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी . केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज)

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी: मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील स्नावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या

अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट

केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा

तुम्हाला **०९.११.२०२२ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना . गदर करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १७.०८.२०२२ रोजी दिले.

(संजय जैसवाल)

प्रमन्स जारी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याची टीप : लागू नसेल ते वगळावे



रजिस्ट्रा डीआरटी-॥, मुंबई



जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय/मुख्य कार्यालयः जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्युग्रत्स बिल्डिंग, ६ वा मजला, जे. टी. रोड, ॲस्टोरिया हॉटेलच्या पुढे, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०, तूर. क्र. (०२२) २२८५ १७६५/६६/६७, ईमेल: corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com ठाणे शाखा कार्यालय : १ला मजला, हॉरिझॉन टॉवर, कल्याण जनता सह. बँक लि. वर, भक्ती मंदिर रोड, हरिनिवास सर्कल, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम –४००६०२.द्र.: ०२२–२५४०१९५७/५८/५९, ईमेल आयडी : thane@gihfindia.com, www.gichfindia.com

प्रत्यक्ष कञ्जा सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये नियम ८ च्या उप-नियम (१) अन्वये

ज्याअर्थी निमस्वाक्षरीकार यांनी जीआयसीएचएफएलचे प्राधिकृत अधिकारी म्हणून त्यांच्या मागणी सूचनेन्वये, सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अन्वये खालील नावाच्या तुम्ही/कर्जदार यांना संबंधित तारखांच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत थकीत रकमेची देय करण्यास बोलाविले. निर्धारित वेळेत सदर थकिताचे देय करण्यात तुम्ही असमर्थ ठरले, त्याने जीआयसीएचएफएल ने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उप–कलम (४) तरतुदी अंतर्गत येणाऱ्या नियमान्वये अधिकारांचा वापर करून खालील नमूद तारण मत्तांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे

अनु.	कर्जदार/ सह कर्जदाराचे नाव/	गहाण	दि. २८.०९.२०२२ रोजीस उर्वरित	मागणी सूचनेच्या	कब्जा सूचना
क्र.	फाईल क्र./ शाखा नाव	मिळकतीचा पत्ता	थकबाकी (कायदेशीर प्रभार वगळून)	जारीचा दिनांक	जारीची तारीख
٤.	सुनिल बाबु जोशी/ सुषमा सुनिल	रूक्मिणी अपार्टमेंट, घर क्र.: बी/१०४, मजला क्र.: १ला मजला, प्लॉट क्र.: बी विंग,	रू. २८,४६,७३२/-	०१-०८-२०१८	२१-०९-२०२२
	जोशी/ एमएच०२३०६१०००५७८०	लॅण्डमार्कः मानवेलपाडा, गावः विरार, स्थळः विरार (प.), तालुकाः वसई, राज्यः महाराष्ट्र,			1
		पिनकोड: ४०१३०३.			
महे म	ट्रा सचनेटारे कर्जटायाना कलविण्यान रोते	की. जीआग्रमीएनएएएल म्युफैसी ॲक्ट २००२ आणि त्याच्या विग्रमान्त्ये प्रतिलेल्या प ट्रतीना	अवलंब क्रोल आणि /किंवा फिलकर दिका	ली काटेल कर्जटार	आणि मर्नमामान्य

जनतेला याद्वीरे इशारा देण्यात येतो की, वरील उद्वेखित मिळकती/तारण मत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागासह कोणताही व्यवहार करु नये आणि मिळकत/तारण मत्ताशी करण्यात येणारा कोणताही व्यवहार जीआयसीएचएफएलच्या पूर्ण देयापर्यंत त्यावरील पूढील व्याजासह देय असणाऱ्या मिळकत/तारण मत्ताच्या सापेक्ष वरील नमूद रकमेकरिता भाराअधीन राहील

. गरण मत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत, ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम(८) च्या तरतूदिन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

दिनांक: २३.०९.२०२२ ठिकाण : ठाणे

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.सार्ठ सही/-प्राधिकृत अधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

📭 SBI State Bank of India शाखा - स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच - ॥

स्ट्रेड ॲसेटस मॅनेजमेंट ब्रांच-॥ रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निर्मन पॉईंट, मुंबई-४०००२१ **दूर क्र.** :०२२-४१६११४०३, **फॅक्स** : ०२२-२२८११४०३, **ई-मेल आयडी** : sbi.15859@sbi.co.in मोतार्दल - १२/५५५३०२५ लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) : ०२२-४१६११४०२

परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) ची परंतुके पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम ८ (६) अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई लिलाव विक्री सूचना. निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकत/र्तीचा कब्जा घेतला आहे. तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकीत रकमांची रोकड करण्यासाठी खालील प्रकरणातील खाली वर्णन केलेल्या भारग्रस्त मिळकती/र्तीचा ई-लिलाव (सरफैसी

ॲक्ट, २००२ अंतर्गत) **''जे आहे जेथे आहे तत्त्वाने** आणि **जे आहे जसे आहे तत्त्वाने''** करण्यात येईल आणि खालील विनिर्दिष्ट अटी आणि शर्तींवर करण्यात येणार आहे. हमीदार(रां)चे नाव जिच्या वसुलीकरिता मिळकती विकल्या जाणार आहेत ती थकबाकी रक्कम कार्मिक हमीदार मे एनर्जेटिक ग्लोबटेक्स कंपनी प्रा. लि ३१.०८.२०२२ रोजी रु. ११०४००४०२.२६ + १. श्री. संजय रामजीदास जुनेजा

कॉर्पोरेट ऑफिस:- ऑफिस क्र. ३१२, दि लॅंडमार्क, प्लॉट क्र. २६ए, रॉयल ट्यूलिप २८.०६.२०१७ पासून त्यावरील व्याज + खर्च . श्री. प्रमोद अर्जुन ठाकूर हॉटेलजवळ, सेक्टर-७, खारघर, नवी मुंबई, मुंबई सिटी, एमएच ४१०२१० **आणि** सी-आणि परिट्यय ३. श्री. निकुंज रमेश कपाडिया व सी-८, उमिया नगर सोसायटी, चोक्सी मिल जवळ, उधना मगदल्ला रोड, स्रत,

30/11/1 62102	<u>.</u>		व. आ. रमशायप्र र् यः ग	Citalen	
नामाधिकार विलेखधारकाचे नाव	मिळकतीचे वर्णन	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत/(इअर)/ बोली वाढविण्याची रक्कम	सहभागी होण्यासाठी विनंतीपत्र / केवायसी दस्तावेज / इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ	निरीक्षणाची तारीख आणि वेळ
मे. एनर्जेटिक ग्लोबटेक्स कंपनी प्रा. लि.	संच क्र. १:- ऑफिस क्र. ३२२, ३ग मजला, दि लॅण्डमार्क, प्लॉट क्र. २६ए, सेक्टर ७, खारधर, नवी मुंबई ४१०२१०. मोजमापित ६०१ ची.फूट (चटई क्षेत्र)	तारीख:- २८.१०.२०२२ वेळ:- स.११.०० गे दु.०४.०० पर्यंत प्रत्येकी १० मिनेटांच्या अमर्याद विस्तारांसह	राखीव किंमत र. १.२३ कोटी ज्याच्या खाली मालमता विक्री होणार नाही इसारा अनामत रक्कम (इअर) राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच र. ०.१२३ कोटी बोली वाढविण्याची रक्कम १,००,०००/-	२७.१०.२०२२ रोजी किंद्या त्यापूर्वी ४.३० वा.	१७.१०.२०२२ स. ११.३० ते दु. ४.००
मे. एनर्जेंटिक ग्लोबटेक्स कंपनी प्रा. लि.	संच क्र. २ रहिवासीत फ्लॅट क्र. बी- १०२, तुलसी कमल, प्लॉट क्र. २३३, सेक्तर १०, खारधर, नवी मुंबई, खारधर ४१२०२६. मोजमापित ५९४ चौ.फूट (चटई क्षेत्र)	तारीख:- २८.१०.२०२२ वेळ:- स. ११.०० ते दु. ०४.०० पर्यंत प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह	राखीव किंमत र. ०.८१ कोटी ज्याच्या खाली मालमता विक्री होणार नाही इसारा अनामत रक्कम (इअर) राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच र. ०.०८१ कोटी बोली वाढविण्याची रक्कम १,००,०००/-	२७.१०.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ४.३० चा.	संपर्क व्यक्ती- हेमंत सिंग बायस मोबाईल क्र. ९८२०४७६७६२
मे. एनर्जेटिक ग्लोबटेक्स कंपनी प्रा. लि.	संच क्र. ३ कमशिंअल ऑफ़िस नी गोडाऊन येथे प्लॉट क्र. ७ आणि ८, सी ब्लॉक, उमीया इस्ट्रीअल इस्टेट, उमीया नगर, गाव खातांदारा, तालुका चौरासी, सुरत ३९५००२ प्लॉट क्र. ७ आणि ८ ३९४० चौ.फू. तळमजला + १ ला मजला + २ रा मजला ७२०९ चौ.फू.	तारीख:- २८.१०.२०२२ चेळ:- स. ११.०० ते दु. ०४.०० पर्यंत प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह	राखीव किंमत	२७.१०.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ४.३० वा.	२०.१०.२०२२ स. ११.३० ते दु. ४.०० संपर्क व्यक्ती– हेमंत सिंग बायस मोबाईल क्र. १८२०४७६७६२

* लक्ष द्या: याची नोंद घ्यावी की, सदर ई-लिलाव हा ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्वावर घेण्यात येण्यात आहे.

सरफैसी ॲक्ट अन्वये ३० दिवसांची सांविधिक विक्री सूचना कर्जदार/हमीदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की. मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि शिल्लक काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावाः

www.sbi.co.in, https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

प्राधिकृत अधिकारी, दिनांक : २३.०९.२०२२

FEDERAL BANK

लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट मुंबई डिव्हिजन

दी फेडरल बँक लि., लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई डिव्हिजन १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ फोन : ०२२-२२०२८४२७, ईमेल : mumlcrd@federalbank.co.in स्पीड पोस्ट सह ए/डी

१. सौ. अनिता मोझेस डि'सिल्वा, वय साधारण ५१ वर्षे, मोझेस २. श्री. मंदार माधव तांबे, वय साधारण ५४ वर्षे, माधव श्रीरंग तांबे ॲन्थनी डि'सिल्वा यांची पत्नी, ई/३०९, न्यू खासखिलवाडा, यांचा मुलगा, व्हिला क्लासिक २, रिच बिल्डर्स पॅराडाईज, अल्टो सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग-४१६५१०. सांताक्रूझ, गोवा-४०३२०२. ३. सौ. निशिता मंदार तांबे, वय साधारण ५५ वर्षे, मंदार माधव तांबे ४. श्री. ऋषभ मंदार तांबे, वय साधारण ३१ वर्षे, मंदार माधव तांबे

यांची पत्नी, व्हिला क्लासिक २, रिच बिल्डर्स पॅराडाईज, अल्टो सांता | यांचा मुलगा, व्हिला क्लासिक २, रिच बिल्डर्स पॅराडाईज, अल्टो सांताक्रझ, गोवा-४०३२०२. ५. श्री. सागर पांडुरंग नाटेकर, वय साधारण ४४ वर्षे, पांडुरंग रामजी | ६. सौ. सारिका सागर नाटेकर, वय साधारण ४५ वर्षे, सागर पांडुरंग नाटेकर यांचा मुलगा, एकोपा सहनिवास सीएचएसल, खोली क्र. ६, | नाटेकर यांची पत्नी, एकोपा सहनिवास सीएचएसएल, खोली क्र. ६,

आराम नगर १, ७ बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. आराम नगर १, ७ बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१ ७. श्री. माल्विन मोझेस डि'सिल्वा, कै. मोझेस ॲन्थनी डि'सिल्वा ८. श्री. सॅल्विन मोझेस डि'सिल्वा, कै. मोझेस ॲथनी डि'सिल्व्हा

यांचा मुलगा, ई/३०९, न्यू खासखिलवाडा, सावंतवाडी, जिल्हा | यांचा मुलगा, ई/३०९, न्यू खासखिलवाडा, सावंतवाडी, जि.

सिंधुदुर्ग-४१६५१०.

सही /

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उल्लेख) अंतर्गत जारी सूचना तुम्ही १ले सह कर्जदार म्हणून, तुम्ही २रे, ते ६ वे हमीदार म्हणुन आणि कै. मोझेस ॲन्थोनी डि'सिल्व्हा मुख्य कर्जदार म्हणुन बँकेच्या नावे

आवश्यक तारण करार आणि कर्ज दस्तावेज निष्पादित करुन अनुक्रमे पोल्ट्री बर्ड च्या उभारणीकरिता प्रोसिड चिकन पुरवण्यासाठी खेळते भांडवल आणि खेळते भांडवलाकरिता सावंतवाडी शाखेमार्फत अलवाये येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कंपनी अधिनियमच्या अंतर्गत नोंदणीकृत कंपनी फेडरल बँक लिमिटेड (यानंतर बँक असा उल्लेख) कडुन २८.०७.२०१४ रोजी रु. ६०,००,०००.०० (रुपये साठ लाख मात्र) करिता कॅश क्रेडिट कर्ज क्र. १६५५५००००१२७१ ची सुविधा घेतली आणि मे. मिरॅकल पोल्ट्री ब्रीडिंग फार्म च्या नाव आणि स्टाईल मध्ये रु. २०,००,०००.०० (रुपये वीस लाख मात्र) करिता कॅश क्रेडिट ॲग्री अलिड कर्ज क्र. १६५५५५०००००४८९ ची सुविधा घेतली. श्री. मोझेस ॲन्थोनी डि'सिल्व्हा यांचे १०.०३.२०२१ रोजी निधन झाले. सदर सूचना ही कै. मोझेस ॲन्थोनी डि'सिल्व्हा यांच्या कायदेशीर वारसांच्या क्षमतेत तुमच्यापैकी १ ले ते ६ वे आणि तुमच्यापैकी ७ वे आणि ८वे यांना जारी करित आहोत.

बँकेकडून घेतलेल्या वरील सदर पतसुविधेच्या तारणापोटी कै. मोझेस ॲन्थोनी डि'सिल्व्हा आणि तुम्ही १ले यांनी खालील स्थावर मिळकतीच्या संबंधात जंगमगहाणाच्या मार्गाने बँकेच्या नावे तारण हितसंबंध बनवले. त्यामुळे कै. मोझेस ॲन्थोनी डि'सिल्व्हा यांचे कायदेशीर वारस म्हण् वरील नमुद तुम्ही पक्षकार क्र. ७ आणि ८ तुमच्या वारसा मिळकतीच्या व्याप्तीपर्यंत खात्यामधील थकबाकी आणि वरील नमुद कर्ज निभावण्यासाठी बांधील आहात.

जंगमगहाण जंगम मिळकत

दोन्ही खात्याकरिता २५% मार्जिनसह प्रवासातील आणि प्रोसेसिंग इमारतीमधील फार्म मधील लाईव्ह चिकन, प्रोसिड चिकन, सेमी प्रोसिड चिकनच्या स्टॉकचे जंगमगहाण.

कर्ज खाते क्र. १६५५५०००००४८९ कर्जाकरिता ४०% मार्जिनसह बूक डेब्टस् चे जंगमगहाण.

बँकेकडून घेतलेल्या वरील सदर पतस्विधांच्या तारणाकरिता तुम्ही १ले यांनी खालील स्थावर मिळकतीच्या संदर्भात गहाणाच्या मार्गाने बँकेच्या नावे तारण हितसंबंध बनवले आहेत.

गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन

सर्व्हें क्र. १३२, हिस्सा क्र. १७/बी/२/२, मौजे माजगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथील मोजमापित ३९.५० आरेस बिनशेती जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबध्द पर्वेला रोडद्वारे, दक्षिणेला मिलिंद सावंत यांच्या मिळकतीद्वारे, पश्चिमेला फॉरेस्ट जिमनीद्वारे आणि उत्तरेला मोझेस ॲन्थोनी डि'सिल्व्हा यांच्या मिळकतीद्वारे. वरील सदर गहाण मिळकती यानंतर ''तारण मत्ता' असा उल्लेख. तुम्ही मान्य केलेल्या अटीचा भंग करून वरील तारण कर्जाच्या परतफेडीत

कसूर केली आहे आणि खाते १६५५५५०००१२७१ आणि १६५५५५००००४८९ हे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार **अनुक्रमे** ०४.०५.२०१७ **आणि २८.०६.२०१७** रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले आहे. निम्नस्वाक्षरीकार हे फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून याद्वारे तुम्हाला कळवित आहेत की **पढील व्याज आणि खर्चासह**

खाली दिलेल्या तपशिलानुसार रु. १,३२,०४,८८०.१५ (रुपये एक कोटी चार लाख आठशे ऐंशी आणि पैसे पंधरा मात्र) (डीआरटी पुणे यांच्या समोर दाखल ओए नुसार) ची एकूण रक्कम बँकेच्या सावंतवाडी शाखेकडिल तुमच्या कर्ज खात्याच्या अंतर्गत संयुक्तपणे आणि वेगवेगळी तुमच्याकडून थकीत आहे. कर्जाचा प्रकार उर्वरित थकबाकी व्याजाचा तपशिल

क्र.				
8	कॅश क्रेडिट कर्ज	१६५५५००००१२७१	९९,५२,१३१.६५	२३.०६.२०२० पासून मासिक आधारे
				द.सा. १२.६३%
2	कॅश क्रेडिट ॲग्री	१६५५५०००००४८९	३२,५२,७४८.५०	२३.०६.२०२० पासून मासिक आधारे
	अलिड			द.सा. १२.६३%
बँक ता	ारण धनको या नात्याने सद	र ॲक्टच्या कलम २ (झेडडी)) अंतर्गत उद्देश ठेऊन तुम्हाल	ता सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सदर

बोलावणे करीत आहे. कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वेग्रह न ठेवता, पुढील कोणतीही सूचना न देता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत खालील नमूद तुमच्या विरुध्द मोजमापन अबलंबिण्याकरिता दबाव आणेल . १. वरील नुसार वर्णिलेल्या तारण मत्तेचा कब्जा घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने

सूचना तारखेपासून ६० दिवसात खर्च/ इतर प्रभार आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील व्याजासह सदरहू रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे

२. तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने तिचे हस्तांतर

करणे

३. बॅंकेद्वारे ताब्यात घेतलेल्या तारण मत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे. ४. बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देणे आहे वा अशी व्यक्ती जिच्याकडून तुम्हाला थकबाकी येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरूपात सूचित करणे आवश्यक आहे.

सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली तारण मत्ता बँकेच्या पूर्वनियोजित लेखी संमतीशिवाय बँकेच्या हितसंबंधाला बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरूपात हस्तांतर करू शकत नाही. तुम्हाला याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर तारण मत्तेच्या मालकांकडून हस्तांतरण झाल्यास

. बँकेकडे तारण मत्तेच्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सर्व अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक आहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बँकेचे तुमच्या वरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसूरवार ठरल्यास सूचना घ्यावी आणि बँक सदर ॲक्ट अंतर्गत उपायांची कार्यवाही करतील, तुम्ही पुढे त्यासंबंधी बँकेस सर्व रक्कम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार असाल. विहित वेळेत तारण मत्तेच्या (तारण मत्ता) विमोचनाकरीता आपले लक्ष ॲक्ट च्या कलम १३(८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे. तारण मत्तेच्या विक्री प्रक्रियेतून थिकतांची वसुली न झाल्यास बँक तुमच्याकडून व्यक्तिगत थकीत रक्कम वसूल करण्याची

त्यांच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हक्कांचा आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता निर्गमित करण्यात येत

सदर दिनांक, ५ सप्टेंबर, २०२२

दि फेडरल बँक लि.करिता लेसिन सी. असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आणि डिव्हिजन हेड लोन कलेशक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट मुंबई डिव्हिजन (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)

ICICI Bank Limited

BANK OF BARODA Lokhandwala Complex Branch G-001, Vaastu Precinct, Lokhandwala Road, ndheri West, Mumbai-400053 Tel: 022-26354015 : lokhan@bankofbaroda.com Website: www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE APPENDIX-IV.

Whereas, The undersigned being the authorized officer of Bank of Baroda (Erstwhile Vijaya Bank) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of Powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the security interest (Enforcement) rules, 2002 issued a demand notice dated 04.07.2022 calling upon the borrower M/s Horizon Infra Buildcon(India) Private Limited to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs 42,38,667.57 (Rupees Forty Two Lakhs Thirty eight Thousand Six Hundred Sixty Seven and Fifty Seven paise only) as on 30.06.2022 plus accrued interest / unrealized interest at the contractual rate (s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of the notice.

The Borrower have failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned being the Authorized officer of Bank of Baroda has taken Possession of the Property as described herein below in exercise of powers conferred upon him under Sub-section (4) of Section 13 of the Act, read with rule 8 of the Security nterest (Enforcement) rules, 2002 on this 22nd day of September of the year 2022.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Bank of** Baroda, Lokhandwala Branch for an amount of Rs 42,38,667.570 (Rupees Forty Two Lakhs Thrity eight Thousand Six Hundred Sixty Seven and Fifty Seven paise only) as on 30.06.2022 plus interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY.

Room No C/16 admeasuring 30 sq mtrs builtup area at Versova Andheri Sunder Bhavar Cooperative Society Ltd situate at Plot No CD-39 RSC 19 SVP Nagar Versova Mhada Andheri West Mumbai 400053 on the land bearing survey no. 120 (part) CTS No. 1374/B of village Versova Taluka Andheri Mumbai Surban District

Sunil Kumar, Chief Manager

Authorised Office

R.P. No. 450/2017

Date: 22.09.2022

IN THE MUMBALDEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

ORIGINAL APPLICATION NO. 165 OF 2021 BANK OF INDIA APPLICANT SINGH AND NALAWADE FOODS LLP & ORS SUMMONS

/HEREAS the above named Applicant has file

the above referred Application before this Tribuna

for recovery of sum together with current and

urther interest, costs and other reliefs mentione

WHEREAS the service of Summons could no e affected in the ordinary manner and wherea the Application for substituted service has been ved by this Hon'ble Tribunal

You are directed to appear before this Tribuna n person or through an Advocate and file Writter Statement / say on 27.10.2022 at 11.00 a.m. and how cause as to why reliefs prayed for should not be granted.

Take notice that in case of default, the Applicatio shall be heard and decided in your absence. Given / issued under my hand and seal of the ribunal on this 21st day of July, 2022.



Registrar DRT-II. Mumbai.

SINGH AND NALAWADE FOODS LLP

A Limited Liability Partnership Block No.1, Jeejamata Co-operative Housing Society Shivaji Nagar, Thane -400 606.

- MR. RANJYOTSINGH BAHADURSINGH SINGH B -102, Cosmos Orchid Blossom, Behind Parshvanath College, Thane - 400 615.
- MR. RANJYOTSINGH BAHADURSINGH SINGH 1st floor, Bhatia Building, Gurudwara Road Nanded - 431 601

RAKHI PRAMOD SALVI ALIAS RAKHI NALAWADE Block No.1, Jeejamata Co-operative Housin Society Shivaji Nagar, Thane -400 606

EXH NO. 50

REGD. A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT SALE PROCLAMATION

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI MTNL Bhuvan, 3rd Floor, Strand Road, Apollo Bandar, Badhwar Park, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38,52(2) OF SECOND

SCHEDULE TO TUB INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993 The Federal Bank Limited, Assets Recovery Branch

V/s Madhav Structural Engineering Ltd. & Ors. ...Certificate Holders

DATED: 19.09.2022

...Certificate Debtors CD - 1 : Madhav Structural Engineering Ltd., 29/1, Juhu Supreme Shopping Centre, JVPD Scheme, Gulmohar Cross Road No. 9, Juhu, Andheri (West), Mumbai-400 049.

CD - 2: Mr. Laxman Mahadev Chavan, Flat B/13, Park Darshan, Opposite Lallubhai Park, Andheri (West),

Mumbai-400 058 Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the

Recovery Certificate in Transferred Original Application No. 332/2017 for recovery of Rs. 24,06,270.53 with interest and costs from the Certificate Debtors and a sum of Rs. 51,03,717.76 (upto 21.09.2022) is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate/Decree.

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate

And whereas a sum of Rs. 24,06,270.53 along with pendent-lite and further interest @ 12% p.a. from the date of filing of application ie. 26.07.2013 till payment and/or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the property shall be sold on 17.11.2022 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website of M/s. C1 India Pvt. Ltd., Plot No. 301, Udyog Vihar, Phase 2, gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon Haryana, PIN: 122015. Help Line No. +91-124-4302020/21/22/23/24. Contact Person: (i) Mr. Hareesh Gowda Mobile: +91 9594597555, Email hareesh.gowda@c1india.com.

For further details contact

(i) Mr. Leein C. Assistant Vice President & Division Head, Tel.: 022 22028427

(ii) Mr. Pradcep Sekhar R, Senior Manager (Legal) Tel. 022 22028427

The sale will be of the property of the C.D. above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot/Property.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission

- in this proclamation The reserve price below which the property shall not be sold is Rs. 75,60,000/- (Rupees Seventy Five Lakhs Sixty Thousand only).
- The amount by which the bid is to be increased shall be Rs. 50,000/- (Rupces Fifty Thousand only). In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction.
- The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly
- inadequate as to make it inadvisable to do so. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The offers in a sealed envelope along with demand draft / pay order of any Nationalized Bank/Scheduled Bank along with EMD Amount Rs. 7,56,000/- (Rupees Seven Lakhs Fifty Six Thousand only) should be deposited with the undersigned not later than by 4.30 p.m. on 14.11.2022. The demand draft/pay order should be drawn in favour of the "Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P. No. 450 of 2017. The above amount/demand draft/pay order shall be refunded to the unsuccessful bidders after due verification/submission of KYC

Attested photocopy of TAN/PAN card, Address Proof, Demand Draft/Pay Order shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offers alongwith EMD and the other information/details is **14.11.2022** by 4.30 p.m. The Physical inspection of the properties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w.e.f. 10.11.2022 at the property site.

- The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confin representation/attorney of the company and the receipt/counter foil of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai on 14.11.2022 upto 4.30 p.m. In case of failure, bid shall not be considered.
- The successful bidder shall have to deposit 25% of his final hid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the form of demand draft/pay order in favour of the Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P. No. 450 of 2017 or directly by way of RTGS/NEFT in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbai, IFSC Code No. : SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II, at Mumbai.
- Once the bid is submitted it is mandatory for the bidder (s) to participate in the bidding process of the e-auction by logging in on the e-auction agency portal, failing which the EMD shall be forfeited to the
- Government, if the undersigned thinks fit. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 6 above. In addition to the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto Rs. 1,000/and @ 1% of the excess of said amount of Rs. 1000/- through DD in favour of Registrar, DRT-II,

Mumbai. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS". The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason.

No. of lots	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property or any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value.
1.	2	3	4.	5.
1.	All that part and parcel of immovable property being Plot bearing Survey No. Gat No. 33 (1 Hector 21 R) and Gat No. 31 (9 Hector 91 R - Out of this land 3 Hector 73 R is owned by Madhav Structural Engg Ltd) at Village Malegaon, Taluka Karanja, District Vashim, Mouza Morpur, Maharashtra, covered by deed No KRA-3 10-4-2001 dated 5.10.2001 and Deed No. KRA-3102-2001 dated 4.10.2001 respectively.		Identified property	Not available

Given under my hand and seal on this 19th day of September, 2022



Sd/-S. K. Sharma Recovery Officer DRT-II, Mumbai

PHYSICAL POSSESSION NOTICE

| Branch Office: ICICI Bank Ltd., Office Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr No	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Flat No. 205, 2nd Floor, Aashiyana Complex, Sudhagad Umrani Road,plot No. 13, Pen, Maharashtra, Pen- 402107./ 20 September 2022	July 06, 2021 Rs. 12,32,618.00/-	Mumbai, Navi Mumbai, Pen

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: September 23, 2022 Place: Maharashtra (Mumbai. Pen)

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058

DEMAND NOTICE

The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd. has issued Demand Notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned Borrower(s)/sureties demanding outstanding amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as detailed herein below. This publication of the notice is made for notices to the following Borrower(s) & sureties.

	Sr. No.	Name of the Borrower(s)/Sureties	Demand Notice Date &	Description of Immovable Properties & owner(s) of the Secured Asset(s)
l		, ,	Outstanding Amount	
l	1.	Mr. Kalpesh Jadavbhai Pipaliya		Flat No. 302, 3rd Floor, Bldg. No. C-27,
ı	2.	Mr. Jadavbhai Siddhibhai Pipaliya	&	Poonam Nagar Building No. 26/27 CHS
l	3.	Mrs. Manjulaben Jadavbhai Pipaliya	Rs. 24,44,643.28	Ltd. Phase-3, Near P. V. Doshi Hospital,
l		-Borrowers	(as on 30/06/2022	Dr Ambedkar Road, Shanti Park, Mira
l	1.	Mrs.Nitesha Siraj Rangara	with further interest	Road (East), Thane-401 107 owned by
l	2.	Mr. Rajdeep S Chaudhari	from 01/07/2022)	Mr. Jadavbhai Siddhibhai Pipaliya & Mrs.
l		-Sureties		Manjulaben Jadavbhai Pipaliya

Borrower(s)/sureties are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under the provisions of SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/secured assets as mentioned above, if the borrower(s)/sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice.

The borrower(s)/ sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale. lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower(s)/sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any working

Dated: 22.09.2022 Sd/-

Authorised Officer Place: Mumbai

FEDERAL BANK

YOUR PERFECT BANKING PARTNER

Loan Collection & Recovery Department Mumbai Division

The Federal Bank Ltd. Loan Collection & Recovery Department / Mumbai Division. 134 Jolly Maker Chambers II, 13th Floor, Nariman Point, Mumbai-400 021 Phone No.: 022 22028427, Email Id: mumlcrd@federalbank.co.in

SPEED POST with AD

1.	Mrs. Anita Moses D'Silva, aged about 51 years, 2	2. Mr. Mandar Madhav Tambe, aged about 54 years,
	W/o Moses Anthony D'Silva, E/309, New	S/o Madhav Srirang Tambe, Villa Classic 2, Rich
	Khaskhilwada, Sawantwadi, Dist. Sindhudurg-	Builders Paradise, Alto Santa Cruz, Goa-403202.
	416 510.	
3.	Mrs. Nishita Mandar Tambe, aged about 55 4	4. Mr. Rishabh Mandar Tambe, aged bout 31 years,

- vears, W/o Mandar Madhay Tambe, Villa Classic S/o Mandar Madhay Tambe, Villa Classic 2, Rich 2, Rich Builders Paradise, Alto Santa Cruz, Goa-Builders Paradise, Alto Santa Cruz, Goa-403202 403202. Mr. Sagar Pandurang Natekar, aged about 44 6.
- years, S/o Pandurang Ramji Natekar, Ekopa Sahaniwas CHSL, Room No. 6, Aram Nagar 1, Bunglow, Andheri (West), Mumbai-400061.

Mrs. Sarika Sagar Natekar, aged about 45 years. W/o Sagar Pandurang Natekar, Ekopa Sahaniwas CHSL, Room No. 6, Aram Nagar 1, 7 Bunglow, Andheri (West), Mumbai-400061

Anthony D'Silva, E/309, New Khaskhilwada, Sawantwadi, Dist. Sindhudurg-416510.

Mr. Malvin Moses D'Silva. Son of Late Moses 8. Mr. Salvin Moses D'Silva. Son of Late Moses Anthony D'Silva, E/309, New Khaskhilwada Sawantwadi, Dist. Sindhudurg-416510.

Notice issued under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act 2002 (Hereinafter referred to as Act)

The 1st of you as co-obligant/co-borrower, 2nd to 6th of you as guarantor and Late Moses Anthony D'silva as principal borrower has availed of the Cash Credit Loan A/c No. 16555500001271 for an amount of Rs. 60,00,000.00 (Rupees Sixty Lakhs Only) on 28-07-2014 and 1st of you as co-obligant/co-borrower and Late Moses Anthony D'silva as principal borrower availed of Cash Credit Agri Allied Loan A/c No. 16555500000489 for an amount of Rs. 20,00,000.00 (Rupees Twenty Lakhs Only) in the name and style of M/s Miracle Poultry Breeding Farm from The Federal Bank Ltd a company registered under the Companies Act having registered office at Alwaye (hereinafter referred to as the Bank) through its branch at Sawantwadi for working capital for supply of processed chicken and working capital for raising of poultry birds respectively after executing necessary security agreements and loan documents in favour of the Bank. Mr. Moses Anthony d'silva expired on 10-03-2021. This notice is being issued to 1st to 6th of you and to 7th & 8th of you in your capacity of legal heirs of Late Moses Anthony D'silva.

Towards the security of the aforesaid credit facilities availed of from the Bank, Late Moses Anthony D'silva and 1st of you had created security interest in favour of the Bank by way of Hypothecation in respect to the following movable property. Hence, being legal heirs of the Late Moses Anthony D'silva you parties No. 7 & 8 mentioned above are liable to discharge the debts mentioned above and the outstanding dues in the account to the extent of property inherited by you.

Description of the Hypothecated Movable Property

Hypothecation of stocks of live chicken, processed chicken, semi-processed chicken in the farm, in the

processing building and in transit with margin of 25% for both the accounts. Hypothecation of Book debts with 40% margin for Loan A/c No. 16555500000489.

Towards the security of the aforesaid credit facilities availed of from the Bank, 1st of you had created security interest in favour of the Bank by way of Mortgaged in respect to the following immovable property.

Description of the Mortgaged Immovable Property All that piece and parcel of Non-Agricultural land admeasuring 39.50 ares with survey No. 132, Hissa No. 17/B/2/2, mouje Majgaon, Taluka Sawantwadi, Dist. Sindhudurg, State Maharashtra and bounded on the East by Road, on the South by property of Milind Sawant, on the West by Forest Land and on the North by

property of Moses Anthony D'silva. The aforesaid mortgaged properties hereinafter referred to as "the Secured assets". You have defaulted repayment of the above secured debt in violation of the agreed terms and the accounts 16555500001271 and 16555500000489 classified as Non-Performing Asset on 04-05-2017 and 28-06-2017 respectively, as

per the guidelines of RBI. The undersigned being an Authorised Officer of the Federal Bank Ltd., hereby informs you that total amount of Rs. 1,32,04,880.15 (Rupees One Crore Thirty Two Lakhs Four Thousand Eight Hundred and Eighty and Paise Fifteen Only) (as per OA filed before DRT Pune) as detailed given below together with further interest and costs is due from you jointly and severally under your loan accounts with

Sawantwadi branch of the Bank. Loan Type Balance Interest Detail No Outstanding Cash Credit Loan 16555500001271 99,52,131.65 @ 12.63% p.a. with monthly rests from 23-06-2020

2 Cash Credit Agri 16555500000489 32,52,748.50 @ 12.63% p.a. with quarterly rest from Allied 23-06-2020 As such, the Bank as a secured creditor as envisaged under Section 2(zd) of the Act hereby call upon you, as contemplated under Section 13(2) of the said Act, to pay the above said amount with further interest thereon till the date of payment and costs/other charges within 60 days from the date of Notice failing

which the Bank as a Secured creditor shall be constrained, without prejudice to any of its other rights and remedies, to take, without any further Notice, the following recourse measures prescribed under Section 13(4) of the Act against you.

- To take possession of the Secured Assets described above and transfer the assets by way of lease, assignment or sale for realising the dues.
- 2. To take over the management of the secured assets and transfer them by way of lease assignment or sale for realising the dues. 3. To appoint any person to manage the secured assets the possession of which has been taken over by
- 4. To require at any time by notice in writing to any person who has acquired the secured asset from you and from whom any money is due or may become due to you to pay to the Bank.

You are also put on notice that as per section 13(13) of the Act, you shall not after receipt of this notice transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice in any manner whatsoever to the prejudice of the interest of the bank without its prior written consent.

You are also put on notice that Section 13(6) of the Act empowers the bank to give a valid title to the transferee all rights in, or in relation to, the secured asset transferred as if the transfer had been made by the owner of such secured asset. Please be informed that in the event of your failure to discharge your liability in full within 60 days from the

date of this notice and the bank initiates remedial actions under the provisions of the Act, you shall further be liable to pay to the bank all cost, charges and expenses incurred in that connection. Your attention is also invited to the provision of Section 13(8) of the Act, in respect of time available to redeem the secured assets (Security Property). In case the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, the bank shall proceed against you for the recovery of the balance amount personally

This notice is issued without prejudice to the other rights and remedies available to the bank for recovering

Dated this the 5th day of September 2022.

the Bank.

Assistant Vice President & Division Head Loan Collection & Recovery Department (Authorised Officer under SARFAESI Act)

For The Federal Bank Ltd..

बैंक ऑफ इंडिया BOI 🔭

Dahanu Road Branch: Shop Nos. 51 to 55, First Floor, Vaibhay Commercial Complex, Irani Road Dahanu Road - West. Tel.: 9175393226
E-mail: DahanuRoad.MumbaiNorth@bankofindia.co.in

NOTICE FOR PUBLIC AUCTION OF

PLEDGED GOLD JEWELLERY / ORNAMENTS / COINS It is hereby brought to the notice of the following gold loan borrowers, their legal heirs, persons engaged in business of gold jewelers / ornaments / coins and general public that in spite of repeated reminder / notice by the bank, the following borrowers are not repaying their dues to the bank.

Notice is hereby published that if they fail to deposit all their respective gold loan accounts (including up-to date interest and all cost charges/expenses) by 06.10.2022). then from 4:00 PM of 07-10-2022, their pledged gold jewelers / ornaments / coins will be put up for public auction in the branch premises. For this, Bank shall not be held responsible for any inconvenience or damaged caused to the concerned borrowers and no allegation or representations will be entertained from any borrowers in this regards. Persons interested to take part in bidding should deposit Rs.500/- (Rupees Five Hundred Only) with the Branch Manager before the scheduled time / date towards earnest money Person have taken part in final bidding must able to deposit full amount to the Bank within 48 hours, failing which their earnest money, deposited with the bank will be forfeited.

cancel the same wit	hout assigning any reaso	ns thereon.	
Account Number	Name of The Borrower	Address	Gross Weight of The Gold (gms.)
014573710000145	Mr. Jitendra R Gupta Mrs. Rinkidevi J Gupta	House No. 868, Lonipada, Near Devbaba Temple, Vadkun, Dahanu Road (W), Palghar - 401602	40.85

Sr. Branch Manager

VIRYA RESOURCES LIMITED

Regd. Off.: 16/137, Siddhartha Nagar No.5, Near Prabodhan Krida Bhawan, Siddhartha Nagar, Goregaon (West), Mumbai -400104.

ADDENDUM TO THE NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING

The Board has appointed Shri. Candra Winoto Salim and Shri. Sukhdev Singh as additional Directors" in its Meeting held on 17th September, 2022.

Accordingly, the proposal for appointment of Shri Candra Winoto Salim (DIN :09737531) and Shri Sukhdev Singh (DIN : 08623180) shall be an additional agenda as Special

Business in Item No: 4 and 5 in Addendum to Notice of 30th August, 2022.

candidature of Shri Candra Winoto Salim (DIN: 09737531) and Shri Sukhdev Singh (DIN: 08623180) have strongly recommended the appointments of Shri Candra Winoto Salim (DIN: 09737531) and Shri Sukhdev Singh (DIN: 08623180) as Directors of the Company. The addendum to Notice of 36th AGM for additional agenda Item No: 4 & 5 along with Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013, has already been circulated through electronic mode to those Members of the Company, whose email addresses are registered with the Company / the Registrar and Share Transfer Agent i.e. Venture Capital and Corporate Investments Pvt. Ltd. The said Addendum to Notice is available on the Company's website at **www.viryaresources.com**, website of the Stock Exchange at **www.bseindia.com** and on the website of CDSL at **www.evoting.cdsl.com** for the information of investors. The Addendum to Notice shall form an integral part of Notice

dated 30th August, 2022 circulated to the Members of the company. Attention of the Members is specifically drawn to the Statement pursuant to Section 102 of the Act annexed to the Addendum to the Notice of $36^{\rm h}$ AGM to explain the background

It is brought to the notice of the sharehold	ers that Book closure and Record date is as follows:	
RECORD DATE 21.09.2022	BOOK CLOSURE 26.09.2022 TO 29.09.2022	
For the purpose of determining members eligible for Remote e-voting.	For the purpose of AGM	
The remote e-voting facility would be available during the following period:		
Commencing of Remote e-voting	End of Remote e-voting	

26.09.2022 (9.00 a.m.) Monday 29.09.2022 (5.00 p.m.) Thursday By the Order of the Board For Virya Resources Limited

V V Subrahmanyam Director Place: Mumbai



Head Office: 1444, Shukrawar Peth,

Thorale Bajirao Road, Pune - 411 002. Phone: 020-24453258 / 259 Mumbai Recovery Cell: Janmabhoomi Bhavan, Janmbhoomi Marg, Fort, Mumbai - 400 001. Phone: 022-22024284 / 85

Web: www.janatabankpune.com **POSSESSION NOTICE**

Enforcement Rules 2002)

(For immovable Property) (Under SARFAESI Act 2002 and Security Interest

Whereas.

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Demand Notice dated 30/01/2020 calling upon the 1) M/s. Radhika Metaliks Pvt. Ltd. through its Directors i) Shri. Anil Basudeo Anil Basudeo Beriwal Prop. M/s. Shreeram Steel (Mortgagor/ Guarantor) & 3) Mr. Anil Basudeo Beriwal 4) Mrs. Minu Anil Beriwal, 5) Mr. Sandeep Anil Beriwal & 6) Mr. Anil Basudeo Beriwal Prop. M/s. Shreeram Steel (Guarantors) to repay the amounts mentioned in the notice being Rs.31,49,21,480.31 (In words Rs. Thirty One Crore Forty Nine Lakhs Twenty One Thousand Four Hundred Eighty & Paise Thirty One Only) as on 31/12/2019 and interest thereon within 60 days from the date of receipt of the

The Borrower/ Mortgagor, Mortgagor/ Guarantors and Guarantors having failed to repay the amounts, notice is hereby given to the Borrower Mortgagor, Mortgagor/ Guarantor and Guarantors in particular and Public in General that the owner Mr. Anil Basudev Beriwal Prop. M/s Shreeram Steels of the said Mortgaged Immovable Property has given the Actual & Peaceful Possession. Hence, the undersigned Authorized Officer of Janata Sahakari Bank Ltd., Pune has taken the Actual & Physical Possession of the Immovable Property described nerein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with the rule 9 of the said Rules on this 17th

The Borrower/ Mortgagor, Mortgagor/ Guarantor and Guarantors in Particular and the Public in General is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property is and shall be

day of September, of the year 2022.

SCHEDULE OF THE IMMOVABLE PROPERTY

(Property Owned by Shri. Anil Basudeo Beriwal Prop. M/s. Shreeram Steels)

All that piece and parcel of land bearing Plot No. W-180 (C) admeasuring

within the limits of Taloja Industrial Area, MIDC and Village Navade Taluka Panvel, District Raigad, within the jurisdiction of Registration



(Sachin S. Tamhankar) Dy. General Manager /Authorised Officer Janata Sahakari Bank Ltd, Pune

Bank reserves the right to cancel the auction without assigning any reasons in case, the bidding price so arrived at, is observed to be low or inadequate. Further, if need be, Bank reserves the right to change the date, time or place of the above scheduled auction or

		The Gold (gms.)
v	House No. 868, Lonipada, Near Devbaba Temple, Vadkun, Dahanu Road (W), Palghar - 401602	40.85

(Formerly known as Gayatri Tissue & Papers Ltd)

CIN: L45100MH1987PLC042141

This is with reference to the Notice dated 30th August, 2022, sent to the Members for convening the 36th Annul General Meeting (AGM) of the company on Friday 30th September, 2022 at 4.00 P.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"). The AGM Notice sent to the Members of the Company is in due compliance with the provisions of the Companies Act, 2013("the Act") read with Rules made thereunder.

In order to maintain continuity and to confirm their appointment in the Annual General Meeting, VR Integrated Project Management Pvt.Ltd, a Corporate shareholder of the company, has given a Notice under Section 160 of the Companies Act, 2013.

The Nomination and Remuneration Committee and the Board of Directors of the Company at their respective meeting(s) held on 17th September, 2022, upon perusal of the Notice received from the above member under section 160 of the Act and after careful evaluation of the

of the proposal and the stand of Nomination and Remuneration Committee as well as Board of Directors of the Company thereon.

Thus, the Members are requested to take note of it and cast their vote either by remote e-voting or e-voting at the 36° AGM, to be held on 30.09.2022.

(Formerly known as Gayatri Tissue & Papers Ltd) Sd/-

DIN: 01029479 Date: 21.09.2022

E-Mail: mumbai.recovery@janatabankpune.com

The undersigned being the Authorized Officer of the Janata Sahakari Bank Ltd. Pune under the Securitisation and Reconstruction rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Beriwal, ii) Mrs. Minu Anil Beriwal (Borrower/Mortgagor) & 2) Mr.

null and void and not binding on the Janata Sahakari Bank Ltd., Pune

880 Sq.Mtrs. And built up area 174 Sq.Mtrs. situate lying and being

Sub District Panvel and Registration District Raigad. Sd/-

